

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण  
MAHARASHTRA HOUSING AND  
AREA DEVELOPMENT AUTHORITY

म्हाडा  
MHADA



राज्यीकृत आयुर्व गृहनिर्माण

आभिन्यास मंजूरी व बांधकाम परवानगी कक्ष / नियोजन प्राधिकरण /  
पंतप्रधान आवास योजना, म्हाडा.

जा.क्र.अ.मं.व बां.प.कक्ष/PMAY/०३७/२०२२  
दि.अ।/०।/२०२२

प्रति,

मे.जय गणेश डेक्लिप्स  
फ्लॅट नं. ३०१, बटरकप,  
हिरानंदानी मेडोवस  
ठाणे - ४००६०७.

विषय - प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये AHP (PPP) अंतर्गत प्रस्तावित स.नं. ७/१, ७/२, ७/३, ७३/२/A, ७३/४/B, ७३/४/C, ७३/४/A मौ.टिटवाला ता.कल्याण वरील अत्यल्प उत्पन्न गट योजनेकरीता अभिन्यास मंजूरीबाबत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावित अभिन्यासास मंजूरीबाबत.

संदर्भ - मे.जय गणेश डेक्लिप्स यांचा दि.०३/१२/२०२१ रोजीचा प्रस्ताव.

महोदय,

सदर पत्रान्वये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये AHP (PPP) अंतर्गत प्रस्तावित स.नं. ७/१, ७/२, ७/३, ७३/२/A, ७३/४/B, ७३/४/C, ७३/४/A मौ.टिटवाला ता.कल्याण वरील अत्यल्प उत्पन्न गट योजनेकरीता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रस्तावित अभिन्यासास खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

अटी व शर्ती

- अर्जदार यांनी रेरा अधिनियमातील (Maharashtra Real Estate Regulatory ACT-२०१६) तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे.
- प्रस्तावित अभिन्यासात भूखंडाचा वापर अभिन्यासात दर्शवलेल्या वापराप्रमाणे करणे बंधनकारक राहील.
- नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूरीप्रमाणे. वि.नि.नि. मधील तरतुदीनुसार ठेवण्यात यावीत. सदर अभिन्यासास प्रस्तावित डि.पी रस्ता व अंतर्गत रस्ता स्वर्खर्चाने इमारत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रा पूर्वी संबंधीत विभागाकडून मंजूर करून घेणे व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यापूर्वी रस्ता पूर्ण करून घेणे अर्जदारास बंधनकारक राहिल. तसेच संबंधीत विभागाकडून रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास अर्जदाराने विकासकाने /जमिन मालकाने सदर रस्ता स्वर्खर्चाने पूर्ण करणे बंधनकारक राहिल.
- प्रस्तावित योजनेमध्ये खालीलप्रमाणे जमीन वापराचा व अनुज्ञेय अधिकतम बामधकाम क्षेत्राचा तपशील खालीलप्रमाणे.

गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.  
दूरध्वनी : ६६४०५०००  
फैक्स नं. : ०२२-२६५९२०५८

✓  
✓

Grha Nirman Bhavan, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051.  
Phone : 66405000  
Fax No.: 022-26592058  
Website : [www.mhada.maharashtra.gov.in](http://www.mhada.maharashtra.gov.in)

अ.क्र.	तपशिल	क्षेत्रफल (हरित क्षेत्र)	क्षेत्रफल (रहिवासी क्षेत्र)
१	भूखंडाचे क्षेत्रफल	४९९९८.५४	१८६८१.४६
२	रस्ता/विकास आराखड्याने बाधित क्षेत्र	०.००	३९६३.७८
३	उर्वरीत भूखंड	४९९९८.५४	१४७१७.६८
४	करमणूकीचे मैदान क्षेत्रफल		
	a) आवश्यक १०% करमणूकीचे मैदान क्षेत्रफल	४९९९.८५	१४७१.७६
	b) प्रस्तावित करमणूकीचे मैदान क्षेत्रफल	५३८२.४७	१५३५.१४
५	सुविधा भूखंड क्षेत्रफल		
	a) आवश्यक	२०५५.९३	७३५.८८
	b) प्रस्तावित	२१४४.७८	१४००.२३
६	च.क्षे.नि.करीता ग्राह्य धरण्यात येणारे एकूण क्षेत्रफल (३-५b)	३८९७३.७६	१३३१७.४५
७	अनुज्ञेय च.क्षे.नि.	१.००	३.००
८	अनुज्ञेय बांधकाम क्षेत्रफल	३८९७३.७६	३९९५२.३५
९	विकास आराखड्यानुसार रस्त्याने बाधित क्षेत्र (२५६१२.४७)	००.००	००.००
१०	एकूण बांधकाम क्षेत्रफल	३८९७३.७६	३९९५२.३५
११	६.०% ancillary वापर	२३३८४.२६	२३९७१.४१
१०	एकूण अनुज्ञेय क्षेत्रफल	६२३५८.०२	६३९२३.७६

- a. टिप -सदर प्रस्तावात UDCPR विनियम ६.१.१ मधील तरतुदीनुसार अधिमुल्य भरणे आवश्यक राहिल.
५. सदर भूखंडामध्ये १०%खुले क्षेत्र रहिवासी क्षेत्रात १५३५.१४ चौ.मी.व हरित क्षेत्रात ५३८२.७४ चौ.मी. स्वतंत्र पोहोच मार्गासह अभिन्यासातील रहिवाशांना कायम स्वरूपी खुले ठेवणे बंधनकारक राहिल. तसेच UDCPR विनियम ३.४.२ मध्ये नमुद केल्याप्रमाणे विकासक/जमिन मालकाने शपथपत्र (undertaking) सादर करणे आवश्यक राहिल. तसेच UDCPR विनियम ३.५ नुसार रहिवासी क्षेत्रात १४००.२३ चौ.मी.व हरित क्षेत्रात २१४४.७८ चौ.मी. सुविधा भूखंड राखणे आवश्यक आहे.
६. नगर विकास विभागाची अधिसूचना क्र.TPS/१८१८/CR-२३६/१८ Sec.३७(१AA)/UP-१३ नुसार दि. २/१२/२०२० रोजी मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावलीतील पायाभूत सुविधांची तरतूद व प्रतिज्ञापत्रातील इतर अटी शर्तीचे पालन अर्जदाराने करणे आवश्यक आहे व ती पूरेशी करण्याबाबत संबंधित अर्जदाराकडून रु. ५००/- चे स्टॅपेपरवर प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. त्यानुसार जमिनधारक/विकासक यांनी सोयीसुविधा विकसित करणे आवश्यक आहे.
७. अभिन्यासातील भूखंडात बांधकाम करताना बांधकाम किंवा विकास संबंधित नियोजन प्राधिकरण यांचेकडून प्रचलित इमारत उपविधी व विकास नियंत्रण नियमावली प्रमाणे संबंधित नियोजन प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे तसेच विहीत विकास शुल्क भरणे बंधनकारक राहिल.
८. सदर अभिन्यासात अस्तित्वातील झाडे असल्यास Local Authority कडून Tree NOC घेणे व त्यातील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच सदर अभिन्यासात रस्त्याच्या दुतर्फी व तठबंदीला लागून व करमणूक मैदान क्षेत्रात जास्तीत जास्त झाडे लावण्यात यावे.
९. संदर्भित जागेचे क्षेत्र, स्थान, आकार, वापर वहिवाट, भोगवटादार, भाडेकरु मालकी हक्काबाबत काही तक्रारी असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील. तसेच लगतच्या भूखंडधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्याची जबाबदारी अर्जदारावर बंधनकारक राहील.

१०. विषयांकित जमिनीवरील सर्व अंतर्गत रस्ते हे पकवया स्वरुपाचे डांबरीकृत करणे व रस्त्याशेजारी विद्युत दिव्यांचे खांब लावणे आवश्यक आहे तसेच रस्त्यालगतची गटारे व इतर गटारे पकवया स्वरुपाचे (सिमेंट विटांचे) बांधून पाण्याचा प्रवाह बाधित होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच जमिनीच्या हद्दीवर सिमेंट विटांच्या स्वरुपात संरक्षण भिंत बांधावी व अंतर्गत रस्त्यास विद्युत दिवे लावण्यात यावेत. तसेच विकास आराखड्य अंतर्गतचे रस्ते व सुविधा अभिन्यासात कायम ठेवणे बंधनाकारक राहील.
११. प्रस्तावासोबत अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे या कार्यालयाने अभिप्राय दिलेले आहेत. अर्जदाराने सदर प्रकरणी प्रस्तावासोबत सादर केलेली कागदपत्रे अथवा माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास तसेच, विधीग्राहयता नसलेले कागदपत्रे आढळून आल्यास सदरची शिफारस रद्द समजली जाईल व अर्जदार कायदेशीर कार्यवाहीसाठी पात्र असेल.
१२. विषयांकित जागा किंवा तिचा भाग भूसंपादन अधिनियम १८९४ किंवा महाराष्ट्र औदयोगिक अधिनियम १९६६ या खालील भूसंपादनासाठी अधिसूचीत केलेली नाही याबाबतची खात्री महसूल विभागाने तसेच अर्जदार यांनी करणे आवश्यक राहील.
१३. विषयांधिन जागेवरील बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवता व दर्जा, प्रस्तावित इमारतीचे आर.सी.सी. डिझाईन, अग्निशमन व्यवस्था इत्यादीबाबत जमिन मालक/विकासकर्ता/ वास्तुविशारद/ सल्लागार अभियंता/ स्ट्रक्चरल अभियंता यांची जबाबदारी राहील.
१४. विषयांकित अभिन्यासात जागेवरील बांधकाम करताना आय.एस. १३९२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डिझाईन नुसार बांधकाम घटाकाचे नियोजन अर्हताप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखीखाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जदार / विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहील.
१५. सदरहू प्रस्तावास मंजूरी देणेपूर्वी नियोजित बांधकामामुळे /विकासनामुळे/ भूखंडावर असलेल्या कोणत्याही वाहिवाटाचे व हक्कांचा भंग होणार नाही याची जबाबदारी अर्जदार/ जमिन मालक यांची राहील. विषयांधिन जागेच्या हद्दीबाबत काही तक्रारी असल्यास त्याची सर्व जबाबदारी अर्जदारावर राहील. तसेच सदर मिळकर्ती बाबत न्यायालयीन प्रकरण असल्यास त्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
१६. अभिन्यासास मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे उसल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे व सुधारीत अभिन्यास पूनश्च: मंजूर करून घेणे बंधनकारक राहील.
१७. सदर अभिन्यासातील इमारतींना पुढील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यापूर्वी पर्यावरण मंत्रालयाच्या जारी अधिसूचनेनुसार Environmental Clearance बाबत व अग्निशमन दलाचे (CFO NOC) आवश्यकतेनुसार ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील.
१८. सदर अभिन्यासास प्रस्तावित डि पी रस्ता व अंतर्गत रस्ता इमारत बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रा पूर्वी संबंधीत विभागाकडून मंजूर करून घेणे व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यापूर्वी रस्ता पूर्ण करून घेणे अर्जदारास बंधनकारक राहील.
१९. सदर अभिन्यासातील इमारतीच्या बांधकाम नकाशांना मंजूरी पूर्वी कामगार उपकर व Development Charges चा भरणा कार्यकारी अभियंता /बांधकाम परवानग कक्ष/ पी.एम.ए. वाय यांच्या मार्फत करणे अर्जदारास बंधनकारक राहील.
२०. सदर प्रकल्पाकरीता शादर केलेले Association of Persons व power of Attorney पुढील बांधकाम प्रमाणपत्र जारी करणेपूर्वी नोंदणीकृत करून घेणे आवश्यक आहे.
२१. UDPCR विनियम ३.६ मधील अटीनुसार इलेक्ट्रिक सबस्टेशन करीता जागा ठेवणे आवश्यक आहे.

२२. UDCPR विनियम १३.२ नुसार Installation solar arise water heating system SWH/RTPV प्रस्तावित करणे आवश्यक राहिल व त्यामधील तरतुदी बंधनकारक राहिल.
२३. UDCPR विनियम १३.३ मधील तरतुदीनुसार Rain water Harvesting system प्रस्तावित करणे आवश्यक राहिल.
२४. UDCPR विनियम १३.४ मधील तरतुदीनुसार १ हेक्टर पेक्षा मोठ्या क्षेत्राच्या अभिन्यासामध्ये आवश्यक १०% R.G. क्षेत्रा व्यतिरिक्त Gray water heatmet and Recycling plant करीता स्वतंत्र भूखंडाची तरतुद करणे आवश्यक राहिल.
२५. UDCPR विनियम १३.४ मधील तरतुदीनुसार solid waist management ची तरतुद करणे आवश्यक राहिल.
२६. सदर अभिन्यासात प्रस्तावित भूखंडाच्या ७/१२ उतारावर बोजा असल्यास तो पुढील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (Further CC) पूर्वी निरंक करून घेणे आवश्यक राहिल व सदर बाबतीत विकासक/अर्जदाराने प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहिल.
२७. MOEF पर्यावरण विभागाच्या अधिसूचनेनुसार २०००० चौ.मी.बांधकाम क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राकरीता राज्य शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र जारी करणेपूर्वी घेणे आवश्यक आहे.
२८. सदर अभिन्यासात इमारतीची उंची ६९.६० मी.प्रस्तावित असून त्याबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण (नागरी विमान सेवा) Civil Aviation यांचे इमारतीच्या उंचीबाबत आवश्यकता असल्यास ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे बांधकाम परवानगी जारी करणेपूर्वी आवश्यक राहिल.
२९. CSMC व SLSMC बैठकीच्या इतिवृत्तातील अटी व शर्ती लागू राहील. तसेच सदर प्रस्तावाकरीता CSMC मंजूरी व्यतिरिक्त अधिकच्या सदनिकाकरीता DPR फेर मंजूरी घेणे आवश्यक राहील. तदनंतर अधिकच्या सदनिका बांधण्यास परवानगी राहिल.
३०. सदर रेखांकनाचा आदेश उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आलेला आहे. त्या कागद पत्रांतील कोणतीही माहिती खोटी अथवा दिशा भूल करणारी असल्याचे निर्दर्शनास आल्यास तसेच भूखंडाबाबत न्यायालयीन प्रकरण असल्यास सदर आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचे /रद्द करण्याचे अधिकार नियोजन प्राधिकरण/ (PMAY) म्हाडाला राहील.

आपला विश्वासू

(दिनेश महाजन)

कार्यकारी अभियंता

अभिन्यास व बांधकाम परवानगी कक्ष  
पीएमएवाय कक्ष /प्रा.

प्रत - अभिन्यासाच्या प्रतीसह पुढील कार्यवाहीस्तव सादर.

१) कार्यकारी अभियंता, अभिन्यास व बांधकाम परवानगी कक्ष/ पीएमएवाय कक्ष /प्रा.

२) कार्यकारी अभियंता, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

३) आर्कि. पुनर्मिश्रण सीटीएस नं. २५११, तेलगिरणी चौक, बार्शी - ४१३४०९  
जि. सोलापूर

प्रत - माहितीस्तव सविनय सादर.

१) मा. मुख्य अधिकारी, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

२) मा. आयुक्त, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका